

आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या वारसांना
उणे प्राधिकार पत्रावर देयके काढण्याबाबत.
वित्तीय वर्ष २०१२-२०१३.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग,
शासन निर्णय क्रमांक - एससीवाय - २०१२/प्र.क्र.१८९/म-७
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक : ३० ऑक्टोबर, २०१२.

वाचा :- शासन निर्णय क्रमांक : एससीवाय -२०१०/प्र.क्र. २७३/म-७,
दिनांक ०७/०७/२०१२.

प्रस्तावना :- शेतकरी आत्महत्या प्रकरणातील प्रत्येक पात्र प्रकरणात मृतकाचे वारसास शासनाकडून रुपये १.०० लाख मदत देण्यात येते. शेतकरी आत्महत्या प्रकरणी तातडीने मदत देण्यात येणा-या लेखाशिर्षांतर्गत सन २०११-२०१२ या आर्थिक वर्षासाठी आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या वारसांना वित्तीय सहाय्य देण्यासाठी उणे प्राधिकार पत्रावर देयके पारित करण्याबाबतची सुविधा चालू होती. ती सुविधा सन २०१२-२०१३ या आर्थिक वर्षात चालू ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय :- शेतकरी आत्महत्या प्रकरणी वारसांना तातडीने मदत देण्यात येणा-या सहाय्यक अनुदानापोटी मागणी क्र. सी-५, मुख्यलेखाशिर्ष २२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण ०२ समाजकल्याण १०४ वृद्ध, अपंग व निराश्रीतांचे कल्याण (००) (०३) आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या वारसांना वित्तीय सहाय्य ३१ सहाय्यक अनुदान (२२३५ ३१९५) (योजनेत्तर) (दत्तमत) या लेखाशिर्षाखाली सन २०१२-२०१३ या आर्थिक वर्षात रु.१६.५० लक्ष एवढी तरतूद करण्यात आली आहे. सदर तरतूद विभागीय आयुक्त यांना खालीलप्रमाणे वितरित करण्यात येत आहे.

(रु.लक्ष)

अ.क्र.	विभागीय आयुक्त	वितरित अनुदान
१	कोकण विभाग	०.५०
२	पुणे विभाग	३.००
३	नाशिक विभाग	३.००
४	औरंगाबाद विभाग	४.००
५	अमरावती विभाग	३.००
६	नागपूर विभाग	३.००
	एकूण	१६.५०

२. सदर मदत वाचा येथील शासन निर्णयात नमूद तीन कारणांमुळे केलेल्या आत्महत्या प्रकरणी विहित कार्यवाही पूर्ण करून देण्यात यावी.

३. सदर तरतूद या प्रयोजनार्थ होणारा खर्च भागविण्यासाठी पुरेशी नसल्याने शेतकरी आत्महत्या प्रकरणी तातडीने मदत देण्यात येणा-या सहाय्यक अनुदानाची देयके सन २०१२-२०१३ या आर्थिक वर्षासाठी उणे प्राधिकार पत्रावर देयके पारित करण्याबाबतची सुविधा सन २०१२-२०१३ या आर्थिक वर्षात सुध्दा चालू ठेवण्याची मंजूरी वित्त विभागाने दिली आहे.

४. शेतकरी आत्महत्या या मुख्यलेखाशिर्ष -२२३५ ३१९५ खाली सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात उणे प्राधिकार पत्रावर देयके काढून केलेल्या खर्चाचा हिशेब ठेवण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त /जिल्हाधिकारी यांनी कार्यालयातील जबाबदार अधिका-यावर सोपवावी व त्यांनी डिसेंबर, २०१२ अखेर या लेखाशिर्षाखाली उणे प्राधिकार पत्रावर केलेल्या प्रत्यक्ष खर्च व गेल्या तीन वर्षातील जानेवारी ते मार्च या दरम्यानची पात्र प्रकरणांची आकडेवारीवर आधारित सरासरी अपेक्षित खर्च निश्चित करून संपूर्ण वर्षातील खर्चाचा (प्रत्यक्ष + अंदाजित) तपशिल शासनास कळवावा. सदर तपशिलाच्या आधारे विधानमंडळास पुरवणी मागणी/खर्चाचे सुधारित अंदाज सादर करण्यात येईल व त्याच्या अचूकतेची जबाबदारी विभागीय आयुक्त कार्यालयाची राहिल.

५. हे आदेश वित्त विभागाच्या सहमतीने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ४३२/अर्थ-६, दिनांक १.९.२०१२ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक क्रमांक २०१२१०३०११४५४०३९१९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(जि.शां. वाणी)
कार्यासन अधिकारी,
महसूल व वन विभाग

प्रति,
सर्व विभागीय आयुक्त,
सर्व जिल्हाधिकारी,
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
महालेखापाल-१ / २ (लेखा परिक्षा), महाराष्ट्र, मुंबई / नागपूर
महालेखापाल-१ / २ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई / नागपूर
संचालक, लेखा व कोषागारे, मंत्रालय, मुंबई.
प्रधान सचिव (व्यय), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
वित्त विभाग (अर्थ-६) मंत्रालय, मुंबई.
अवर सचिव म-११/म-३, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
कक्ष अधिकारी (ब-१) महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
निवडनस्ती, म-७ महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई